

उत्तररंग वसाहती

विठ्या हर्डीकर स्प्रे, कलिफोर्निया

मराठी लोक प्रश्न विचारण्यात पटाईत ! पुणेरी मराठी नर फारच पटाईत असतात असे ऐकिवात आहे. म्हणजे वघा, कुणी म्हटल , " गांधी म्हातारे झाले आणि गेले.. नेहेऱू गेले.." की हे बर्नांड शाच्या आवेशात विचारणार, " का हो , तुम्हालाही पडसं झालंय का ?" तर आम्ही अशा एका अमेरिकेत रहाणाऱ्या पुणेरी जोडप्याचा संवाद ऐकला.

ती: अहो, पडसं नाही. पण केवळातरी आपण म्हातारे होणारच. तेव्हा वाढत्या वयाचा विचार करून जरा एखाळ्या वसाहतीत जाण्याचा विचार करू.

तो: "अस्सं? तुम्ही केव्हा बांधताय अशी वसाहत ?"

ती: अहो, बांधायला कशाला पाहिजे ? आपल्या गावात आहेत की अशा निवृत्तांच्या वसाहती.

तो: हं. पण तिथं आपलं जेवण मिळणार आहे का म्हातारपणी ?

ती: न मिळायला काय झालं? तुमचा काय तो कस्टमर फोकस देश ना ? आपण मागितलं तर देतील. वर बच्यनचा सिनेमाही दाखवतील.

तो: ते खरं. पण आत्ता आपल्या घराचे हप्ते फिटलेत. मग आता हे विका ते च्या आणि कमिशनचा खर्च करा.. कुणी सांगितल?

ती: तुम्ही विलं भरत नाही म्हणून तुम्हाला खर्चाचा पत्ताच नाही. अहो, आपल्याला एवढया मोठ्या घराचा खर्च झेपणारे का ?

आणि मी म्हणते, झेपला, तरी या घराची उस्तवारी जमणार आहे का अजून दहा वर्षांनी? मग नको का लहान घर घ्यायला? अहो, उछ्या स्टुलावर चढून दिवा बदलायला झाला तर तुमचे पाय लटपटणार! वर पडलात तर पाय मोडायची भीती ! आपण एखाळ्या "रिटायर्डमेंट कम्युनिटीत" गेलो तर तिथे हे सर्व करायला माणसे असतात म्हणे ! शिवाय भरपूर ग्रुप अंकिटविट्ज असतात. म्हणजे "सोशलाइझेशन"साठी उठून जायला नको आणि रात्रीचं ड्रायव्हिंग करत परत यायला नको.

तो: ते बाकी खरं. विचार करायला हवा. पण मोठ्या प्रश्न आहे आपल्या पसाऱ्याचा. एवढया सामानाचं करायचं काय ? तुमची भाडीकुंडी, डिनरसेट्स, साड्या, देव.. वापरे...

ती: माझं नका सांगू. तुमचे खिळे नि मोळे पहा गराजमध्ये.. मी सांगते, आपण आपला पसारा आवरला नाही ना तर उछ्या आपली मुलं आपले सगळे देव विव गराज सेलमध्ये विकायला काढतील.

यापुढचा सगळा संवाद ऐकायला आम्ही थांबलो नाही. सरळ निवृत्तांसाठी असलेल्या वसाहतींची पहाणी करायला गेलो.

माझ्या नव्याला तर गाव दिसलं की अशा वसाहतींची माहिती मिळवण्याचा घंदच लागला. म्हणजे सुटीला गेलो तर प्रेक्षणीय स्थळं पहायच्या आधी हा आपला कुठल्यातरी वसाहतीत जाण्याची वेळ ठरवत असायचा. "तू वसाहत पहायला जातोस ती फुकट जेवण देतात म्हणून की काय ?" असा (पुणेरी) प्रश्न मी विचारलासुध्दा! (हो, वसाहत दाखवणारे जेवणघर दाखवतात आणि तिथल्या जेवणाची चवही !) न्यूजर्सीला डॉ. ठक्कर यांचं भारतीयांसाठी असलेलं 'नर्सिंग होम'ही आम्ही पाहिल. मला तर तिथले म्हातारे आजी आजोवा बघून खचायलाच झालं. आपल्याला नक्की काय करायचं याचा मनात गोंधळ होऊ लागला. त्यामुळे आमची स्थिती "निर्णय नाही, संवाद फार" अशी होऊ लागली. अनेक ठिकाणच्या अनेक प्रकारच्या निवृत्तांच्या वसाहती पाहून एक दिवस नव्याने ठरवलं की आपण हा प्रकल्प जरा 'इंजिनियरिंग' पद्धतीने हाताळू ! मग आम्ही कागद पेसिल घेऊन वसलो. या प्रकल्पाच्या तीन बाजू आहेत:

१. उत्तररंगाच्या अवस्था:

२. त्यानुसार गरजा प्रवणाऱ्या वसाहतींचे प्रकार.

३. आपली जीवनपद्धती(लाईफस्टाईल) कशी असायला हवी त्याचा विचार आणि त्यानुसार वसाहतीची निवड.

उत्तररंगाच्या अवस्था:

आपण एकदम म्हातारे होत नाही आणि म्हणून काही मोठा आयुष्य बदलून टाकणारा प्रसंग आला नाही तर आपण तीन अवस्थातून जातो.

अ आपण चालते बोलते, निरोगी आणि मजा करायला, प्रवास करायला तयार असतो. मुलांची जबाबदारी संपलेली आणि नातवंडांची जबाबदारी "आप्शनल" ! पैशाची नरनूद आपल्या परीने केलेली असते आणि म्हणून नियमित नोकरी धंदा करण्याची गरज नसते. ही अवस्था ,म्हणजे "अक्रिट्क रिटायरमेंटची".

द: आपण थकलेले.. आजारी असल्यामुळे आपल्याला मदतीची आवश्यकता असते. तर कधी हात पाय मोडतो, म्हणून तात्युरती मदतीची गरज भासते. मुलं आपापल्या जगत गुंतलेली म्हणून तशी फार मदत करू शकत नाहीत. ही अवस्था " असिस्टेड लिविंगची".

क: आपण आता बरेचसे परावलंबी झालेलो. सतत मदत लागते. खतःच्या गोष्टीही करता येत नाहीत.. ही अवस्था नर्सिंग होम मध्ये शेवटचे दिवस काढण्याची!

उत्तररंगाच्या तीन अवस्थांसाठी तीन प्रकारच्या वसाहतींची सोय असते.

पंचावन प्लस अथवा "अक्रिट्क अंडल्ट कम्प्युनिटी":

नेहेमीसारख्योच स्वतंत्र पण लहान घरे असतात, पण रहिवासी पंचावन वयापेक्षा मोठे आणि वरेचसे निवृत्त झालेले, मोकळा वेळ असलेले, म्हणून आपल्यासारखेच मजा करायला तयार असलेले. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या मनोरंजनाची आणि व्यायामखेळांची सोय वसाहतीत असते. छंद जोपासण्याची, नवे शिकण्याची संधी असते. आपल्याला जमते आणि झेपते तोपर्यंत आपण "आपल्या" घरात आनंदाने राहू शकतो. तरीही मनोरंजन, नवे मित्र जोडण्याची संधी आणि खेळांची सोय यामुळे आपले जीवन पुष्कळ वर्षे निरोगी रहाण्यास मदत होते.

असिस्टेड लिविंग कम्प्युनिटी:

इथे परावलंबी लोकांसाठी रहाण्याची सोय असते. आपल्याला गरज असेपर्यंत आपण या घरात राहू शकतो. नर्सेस, डॉक्टर्सची सोय केलेली असते. जेवणाखाण्याची व्यवस्था असते.

नर्सिंग होम:

ही रुग्णालयासारख्यो वाटणारी वसाहत. इथेही जेवणाची सोय असते. बव्याचदा माणसांना पडून रहावे लागते. नर्सेस, डॉक्टर्स असतात.

कन्टिन्युइंग केअर कम्प्युनिटी: एकाच वसाहतीत वरील तीन्ही प्रकारच्या रहाणीमानाची सोय असते. म्हणजे एकदा या वसाहतीत रहायचा निर्णय घेतला की शेवटच्या दिवसापर्यंत काळजी करायला नको. घरातले दिवे बदलण्यापासून चादरी बदलण्यापर्यंत सर्व सेवा उपलब्ध असतात.

प्रकल्पाच्या वरील दोन वाजू मांडल्यावर तिसऱ्या बाजूचा विचार आम्ही सुरू केला.

३. आपले जीवनमान कसे असावे याचा विचार आणि त्यानुसार निवासाच्या कल्पना:

विचार करतांना लक्षात आले की आपण उत्तररंगाच्या पहिल्या अवस्थेत आहोत. तेव्हा आपण घरासंबंधात काहीही बदल न करता राहू शकतो. पण आजूवाजूला नोकरी करणारे लोक. दिवसभर घरात कोणीच नाही आणि आपण तर रिकामे, असे होऊ शकते .म्हणून आपण "पंचावन प्लस" वसाहतीत जाऊन पाहू ! (या वसाहतीला अक्रिट्क अंडल्ट कम्प्युनिटी असेही म्हणतात.)

तेव्हा कोणत्या प्रकारच्या वसाहतीत जायचे हे स्वच्छपणे समजल्यावर आता प्रत्यक्ष वसाहतीची निवड करण्याची वेळ आली. गावोगावी अशा वसाहती असतात, मग आपण कोणत्या वसाहतीत जावे ? असा विचार करतांना आम्ही आम्हाला काय आवडेल आणि काय हेव याची यादी केली.

१. आपल्याता मोकळ्या वेळाचा आनंद आपल्यासारख्या समवयस्क मित्रांवरोबर घ्यायचा आहे.
२. आपली तव्येत सांभाळून आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले टिकवण्यासाठी काही करायचे आहे.
३. मनात आले की घराला कुलूप लावून प्रवासाला, नातवंडांकडे, मित्रांकडे जाता आले पाहिजे.
४. म्हणजे घर साधे, सुटसुटीत, मोकळे हेव. हो, ते एक मजली हवे. म्हणजे दहा वर्षांनी समजा दुखले गुडघे तर घर बदलण्याची वेळ येऊ नये.
५. मुलांची घरे जवळ असती तर फारच घान.
६. जुन्या वर्षानुवर्षाच्या मित्रमंडळीपासून फार लांव नाही जायचे.
७. जिथे जाऊ, तिथे जवळ रुग्णालयाची सोय आहे ना ?
८. हो, विमानतळ्ही जवळ हवा.
९. हवा घान हवी. बर्फ काढायला नको. फार उकाडा नको.
१०. फार मोठं घर नको, पण अगदी अपाठठमेंटमध्ये रहण्याची तयारी नाही बुवा आपली. तेव्हा आटोपशीर दोन तीन खोल्यांचं पण घर हवं. पुढे मागे लहान अंगण हवं.
११. हे सगळं परवडणाऱ्या किंमतीत हवं. आता हप्ते नको भरायला.

हे मुख्य मुळदे. मग आम्ही वसाहती वयतांना या मुळ्यांना गुण देऊन आमचे कोष्टक बनवू तागलो...

आम्ही नव्या घरात येऊन आता दोन वर्षे झाली. निवडीची प्रक्रिया कशी झाली ? आमचे दोन वर्षातले अनुभव काय आहेत? हे सर्व वाचा पुढील तेखात. अर्थातच त्यापूर्वी तुमचेही अनुभव जाणून घेण्याची इच्छा आहे. ज्यांना आयुष्यात वदत करायचे आहेत, त्यांनी आपले कोष्टक बनवण्याचा हा अभ्यासही करून पहावा. तेव्हा तुमच्या ईपत्राची वाट पहाते. (vidyahardikar@gmail)

विठ्या हर्डीकर स्प्रॅ, कलिफोर्निया.